

असाधारण रजेवर अताना  
स्वैच्छा तेवानिवृत्ती.

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,  
शासन परिषद्क्रमांक सेनिवे-१०८९/११०/तेवा-४,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १० सप्टेंबर १९९०.

परि प्रक

महाराष्ट्र नागरी तेवा [रजा] नियम, १९८९ मधील नियम ६६ खालील टीपेनुसार निषुत्तिपूर्व रजा म्हळून मंजूर केलेल्या रजेमध्ये असाधारण रजेचा तमावेश होत नाही. आते असले तरी असाधारण रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-याने रजेवर अतानाच स्वैच्छा तेवानिषुत्तिशी नोटीत दिली व त्या नोटीशीच्या आधारे त्याची असाधारण रजा तंपत्यानंतर त्याच्या स्वैच्छा तेवानिषुत्तित परवानगी देण्यात आली अशी काही प्रकरणे शासनाच्या निर्दर्शनास आली आहेत. अशा प्रकरणी ही असाधारण रजा निषुत्तिपूर्व रजा होत असल्यामुळे कायालिय प्रमुखाने मंजूर केलेल्या असाधारण रजेत महालेखापालांनी डरकत घेतल्याचे व त्यामुळे निषुत्त कर्मचा-यात निषुत्तिवेतन विषयक फायदे मिळण्यात पिलंब लागल्याचेही शासनाच्या निकरीनास आले आहे.

२. वर न्यूइ केल्याप्रमाणे यहाराष्ट्र नागरी तेवा [रजा] नियम, १९८९ मधील नियम ६६ खालील टीपेच्या तरहुदीनुसार निषुत्तिपूर्व रजा म्हळून मंजूर केलेल्या रजेमध्ये असाधारण रजेचा तमावेश होत नाही आणि म्हळून अशी असाधारण रजा ही निषुत्तिपूर्व रजा म्हळून मंजूर केली जात नाही. परंतु असाधारण रजेवर असलेल्या शासकीय कर्मचा-याने रजेवर अतानाच स्वैच्छा तेवानिषुत्तिवेतनी अर्थ केल्यात व असाधारण रजा तंपत्यानंतर तो स्वैच्छा तेवानिषुत्त शास्त्रात त्याता देण्यात आलेली असाधारण रजा ही आपोआप निषुत्तिपूर्व रजा होते. उपरोक्त नियम ६६ खालील टीपेप्रमाणे शासकीय कर्मचा-यात निषुत्तिच्या लगतपूर्वी असाधारण रजा अनुज्ञेय नताल्यामुळे कायालिय प्रमुख आपल्या अधिकारात ती मंजूर करू शकत नाहीत. म्हळून असा खुलाता करण्यात येतो की, अशा प्रकरणी शासकीय कर्मचा-याला देण्यात आलेल्या असाधारण रजेत कायालिय प्रमुखाने प्रथम शासनाची मंजूरी घेऊन ती असाधारण रजा नियमित करून घ्यावी व नंतरच त्या आधारे अशा शासकीय कर्मचा-याचे निषुत्तिवेतनाचे कागदपत्र तयार करून महालेखापाल, मुंबई/नागपूर यांचिकडे पाठवावेत.

महाराष्ट्राचे राज्यवाल यांच्या आवेशानुसार व नावाने,

द. वा. चौधरी,  
कायालिन अधिकारी.

[कृ.मा.प.]

प्रत रवाना:-

महालेखापाल, [लेखा व अनुक्रेयता]-१, महाराष्ट्र, मुंबई,  
 महालेखापाल, [लेखा व अनुक्रेयता]-२, महाराष्ट्र, नागपूर,  
 महालेखापाल, [लेखा परीक्षा]-१, महाराष्ट्र, मुंबई,  
 महालेखापाल, [लेखा परीक्षा]-२, महाराष्ट्र, नागपूर,  
 तंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
 अधिकारी व लेखा अधिकारी, मुंबई,  
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
 राज्यकालांचे चिठ्य,  
 मुख्य कंठांचे चिठ्य,  
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे त्वारिध लाइटिंग,  
 मंत्रालयातील सर्व विभाग,  
 सर्व विभागीय आयुक्त,  
 मंत्रालयाच्या सर्व विभागांचालील विभाग प्रभुत व कायलिय प्रभुत,  
 \* प्रबंधक, मुळ न्याय भाषा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \* प्रबंधक, अपील भाषा, उच्च न्यायालय, मुंबई,  
 \* चिठ्य, महाराष्ट्र लोकसेपा आयोग, मुंबई,  
 \* चिठ्य, महाराष्ट्र विधानमंडळ भविष्यालय, मुंबई,  
 \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कायलिय, मुंबई,  
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, वाशी, नवी मुंबई,  
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/ओरंगाबाद/  
 नाशिक/अमरावती,  
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,  
 घियोष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकरा रोड, नवी मुंबई,  
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,  
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
 तंचालक, नगरपालिका प्रशासन, मुंबई,  
 वित्त विभागातील सर्व कायलिने,  
 निवड फार्डन, कायलिन तेपा-४.

\* पत्राच्वारे.

१९९० चा क्रमांक